

द्विषो शंकूसि डुरिता तरिम 6,2,11. — 2) *Sünde AK.1,1,4,1. H. 1381.*

— Vgl. 1. शंकृति, शंकु, शंकुर, शय, शङ्कस् und lat. *angus in angustus*.

शंकृस्यपति (शंकृस् + पति) m. Gebieter über die Bedrägniss, Name des Schaltmonats VS. 7,30.22,31.

शंकृति f. *Gabe, Geschenk Rājām.* zu AK. im ÇKDr. — Vgl. 2. शंकृति und शंकृती.

शंकु adj. eng, Comp. शंकृयस्: परो वरीयांसो वा इमे लोका शर्वागंकीयांसः Ait. Br. 1,25. Diese Bedeutung hat das Wort auch im Comp. शंकुभेदी (s. d. folgenden Artikel); sonst erscheint im RV. immer nur der Abl. sg. शंक्लेस् in der subst. Bedeutung *Enge, Drangsal:* 1,63,7.107,1. शंकोश्चिदस्मा उरुचक्निरहुतः 2,26,4. मित्रो शंकोश्चिदाङ्गुरुत्याय ग्रातुं वन्ते 5,63,4. शंकोश्चिद्युरुचक्नियः 5,67,4. 8,18,5. श्रस्त्वा शंकोरुरु 8,56,7.— Vgl. 1. शंकृति, goth. *aggvu-s* und das bis auf die Verstärkung क्ल in der Form und in der Bedeutung übereinstimmende अ॒ज्ञा॑क्ल् (dieselbe Verstärkung क्ल = कृ finden wir in ल्प्य॑क्ल् = लघु und in ल्प्य॑क्ल् = स्वाङ्).

शंकुभेद् (शंकु + भेद) adj. f. भेदी, das allein zu belegen ist, *engspaltig* VS.23,28.

शंकु॒र् adj. bedrängt, unglücklich: सूत॒म्यादा॑ कृवप्त्तत्तुस्तासमेका॑ मिद्य॑यंकुरो गांत् RV. 10,8,6. NIR. 6,27. — Vgl. 1. शंकृति.

शंकृर्पी (wohl von शंकृर्पति, einem Denominativ von शंकुर्) adj. eng, drückend: अग्न्य॑ति त्वेत्मा गंम्बं देवा उर्वी॑ सूती भूमिंश्चूरुणाभृत् RV. 6,47,20. Als n. *Enge, Drangsal:* कृएवन्वंकृरुणाङ्गुरु 4,103,17. इन्द्रु पुरा लौङ्गूरुणाङ्गुवे AV. 6,99,1. श्रवृति॑ प्रति॑ मुच्चु॑ तस्मिन्यो श्रस्मय॑मंकृरुणा चिकित्सात् 9,2,3.

शंकोमुच् (शंकृस् + मुच्) adj. aus Noth erlösend: दैव्यो ज्ञानः RV. 10,63,9. आप॑: VS.4,13.

शंकोर् (von शंकृत्) adj. beängstigend, drohend RV. 5,13,3. (von den Rākshasa).

शंक्रिण् (von 1. शंकु) m. 1) *Fuss Un.4,67. AK.2,6,2,22.* (nach Einigen auch n.) H.616.1212 (der Biene). — 2) *Wurzel AK.2,4,1,12. H.1121.* — Vgl. शंकुः.

शंक्रिप् शंक्रिप् Wurzel + पृ trinkend) m. Baum H.1114.

शंक्रिस्कन्ध (शंक्रिण् + स्कन्ध) m. der obere Theil des Fussblatts H. 617.

श्रृङ्, श्रृङ्कति, श्राक्, श्रकिता, श्राकीत् sich winden, sich in Krümmungen bewegen WEST. — Vgl. श्राप्.

श्रक् (3. श्र + क् Freud) n. *Schmerz; Sünde TRIK.1,2,7. (श्रकं डुःखम् घम्) H. an. 2, 1. (डुःखायो:) MED. k. 16 (पापडुःखयो):*

श्रकव (3. श्र + कव) m. *Ketu, der niedersteigende Knoten Hār. 37.*

श्रक्निष्ठ (3. श्र + कनिष्ठ) 1) adj. nicht der jüngste, ein Beiwort der Marut's: ते श्रद्येष्ठा श्रक्निष्ठास उद्दिदो ऽमैथ्यमासो महेत्सा विवावधुः RV. 5,59,6. श्रुद्येष्ठासो श्रक्निष्ठास एते diese, von denen keiner der älteste, keiner der jüngste ist 5,60,5. — 2) m. pl. eine Klasse von Göttern bei den Buddhisten Burn. *Intr. I,184, N.1.202.616.* — 3) m. sg. Buddha, ÇABDAK. im ÇKDr.

श्रक्निष्ठग (श्रक्निष्ठ 2. + ग॑ gehend) m. Buddha, TRIK.1,1,8.

श्रकन्या (3. श्र + कन्या) f. ein Mädchen, das nicht mehr Mädchen ist: श्रकन्येति तु यः कन्या ब्रूपात् M.8,225.226.

Otto Böhtlingk & Rudolph Roth: Sanskrit-Wörterbuch, Part 1, Petersburg 1855

श्रक्पात्वत् (3. श्र + कपात्वत्) m. Name eines der Saptarshi des 4ten Manu, HARIV. 426.

श्रक्पित (3. श्र + कपित् part. praet. pass. von कप्त्) 1) adj. nicht zitternd, fest: असंटिप्रधान्त्वरान्बूपादविकृष्टानक्पितान् RV. PRĀTIŚ. 3, 18. — 2) m. Name eines der 11 gaṇādhipa's bei den Gāna's, H.32.

श्रकरणा (3. श्र + करणा) f. *Nichtvollbringung (bei Verwünschungen)*

AK.3,3,39. तस्याकरणिरेवास्तु möchte ihm das Vollbringen nicht gelingen ÇKDr. — Vgl. P.3,3,112.

श्रकरा (3. श्र + करा) f. N. einer Pflanze: *Phyllanthus Embelia* ÇABDAK. im ÇKDr.

श्रकरा (3. श्र + करा) adj. grausam Hār. 262.

श्रकर्कश (3. श्र + कर्कश) adj. nicht hart, weich, zart H.1387.

श्रकर्णा (3. श्र + कर्णा) adj. der keine Ohren hat, taub H.454.

श्रकर्णै (von श्रकर्णा) P. 6,2,156, Sch.

श्रकर्तन m. Zwerg GĀTĀDH. im ÇKDr.

श्रकर्मक (श्र + कर्मन् Object) ohne Object, intransitiv (Verbum) P.1, 3,26. — Vgl. सकर्मक.

1. श्रकर्मन् (श्र + कर्मन्) n. *Nichthandeln, Unthätigkeit* BHAG.2,67.

2. श्रकर्मन् (श्र + कर्मन्) adj. kein Werk, namentlich *kein frommes Werk verrichtend, ruchlos.* Vom Çushṇa heisst es RV.10,22,8: श्रकर्मा दस्यु॑ रुपि नो श्रमतुरुन्यत्रो श्रमानुषः.

श्रकल (3. श्र + कला) adj. ohne Theile PRAÇNOP.6,5 (पुरुषः).

श्रकल्का (3. श्र + कल्का) adj. ohne Böses, ehrlich.

श्रकल्कैता (von श्रकल्का) f. *Ehrlichkeit* JIG.3,313.

श्रकल्कान (3. श्र + कल्कान) adj. frei von Hochmuth, bescheiden H.490.

श्रकल्काल adj. Var. von श्रकल्कान ÇKDr. u. श्रकल्कान.

श्रकल्का (3. श्र + कल्का) f. *Mondschein, ÇABDAK.* im ÇKDr.

श्रकल्पै (3. श्र + कल्पै) adj. nicht angemessen, nicht zulassend mit dem Acc.: श्रुकुल्पै इन्द्रः प्रतिमानुमोज्जासा Indra lässt an Gewalt keinen Vergleich zu RV.4,102,6.

श्रकल्माप (3. श्र + कल्माप) m. Name eines Sohnes des 4ten Manu, HARIV. 429.

श्रकव (3. श्र + कव) adj. f. श्रा॑ nicht schlecht, gut, heilsam: प्र॑ प्राप्तायते श्रकवा॑ (die Marut's) मरृत्युमिः RV. 5,58,5. प्र॑ पत्सुमये श्रकवापिन्द्रती (d. i. ऊतिपि) 1,158,1. 6,33,4. राधोपिश्रकवेभिः 6,60,3. दृत्रं रत्येऽश्रकवैरदृध्या 3,54,16.

श्रकवर्चै (3. श्र + कवचै) adj. panzerlos: यशो॑ कवची॑ यशो॑ कवचः AV. 11, 30,2.

श्रकवारि (3. श्र + कवारि) adj. f. श्री॑ nicht karg (?), freundlich gesinnt (?) RV. 3,47,5 (Indra). 7,96,3 (Sarasyati). MAHIDH. zu VS. 7,36. giebt folgende 3 Erklärungen: 1) कुतिसत्ता श्रयो पत्य स कवारि॑ः न कवारिकवारि॑: 2) पत्य शत्रवो ऽप्यकुतिसत्ता वृत्रादयः 3) श्रकुतिसत्तमियर्ति॑ ऐस्यै प्राप्नोति॑.

श्रकविचै (3. श्र + कविचै) adj. nicht weise, thöricht: श्रु॑ कविरकविषु प्र॑ चेत्या॑ मर्त्याप्तिर॑मत्या॑ नि॑ धायि॑ RV. 7,4,4.

श्रकस्मात् (3. श्र + कस्मात् Abl. von किम्) gāna चार्वादि॑ adv. 1) plötzlich, unerwartet H.1532. श्रकस्मात्त्वात्पुरुषः प्राप्तिर्युमत्सेनस्य SIV.6,33. श्रकस्मात्त्वदुङ्गं व्यासक्तमिव केनचित् V.1D.226. श्रकस्मात्त्वदर्श द्वारि॑ रात्तम्॒ 262. कि-